



an fair view in conformity with the accounting principles generally accepted in India : expect for the matters stated in "Basis for qualification" para as above & subject to our comments in Part 'A', 'B' and 'C' of our report.

- (i) in the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2020;
- (ii) In the case of the Statement of profit and loss of the profit for the year ended on that date ; and
- (iii) In the case of the Cash flow Statement for the year ended on that date.

Report on Other Legal and Regulatory Matters

The Balance Sheet and the Profit & loss Account have been drawn up in form 'N' accordance with the provisions Section 29 of the Banking Regulation Act, 1949 read with provision of the Maharashtra Co-operative Societies. Act, 1960 and Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

Subject to above basis for qualification, We report that :

- (a) We have obtained all the information and explanation which, to the best of our Knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and found them to be satisfactory.
- (b) The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.
- (d) The returns received from the offices and branches of the Bank have been found adequate for the purposes of our audit.

In our opinion, the Balance Sheet and Profit and Loss Account and cash flow statement comply with applicable Accounting Standards except AS 15 & AS 22.

We further report that :

Subject to our comment in Part 'A', 'B' and 'C' of our report.

- (i) We have obtained all the information and explanation which, to the best of our Knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and found them to be satisfactory.
- (ii) In our opinion, proper books of accounts as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit have been received from the branches / offices.
- (iii) The Balance Sheet, Profit & Loss Account and Cash flow dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns.
- (iv) The accounting standards adopted by the bank are consistent with those let down by accounting principles generally accepted in India so far as applicable to banks except for the non-compliance of AS 15 & AS 22.
- (v) The reports on the accounts of the branches audited by us / ~~branch auditors~~ have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us.
- (vi) For the year under audit, the bank has been awarded "A" classification.

Date : 28/09/2020

Place : Pune

UDIN : 20147874AAAAAV3868



For Jagtap and Jagtap LLP
Chartered Accountants
FRN W100137
Audit Panel No.: 1014910

CA Pradip N. Jagtap
Partner
(M No. 147874)



साधना सहकारी बँक लि., हडपसर,

43 वा वार्षिक अहवाल व ताळेबंद : 2019-2020

भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार द्यावयाची दि. 31/3/2020 चे ताळेबंद पत्रक व दि. 31/3/2020 अखेरचे नफा-तोटा पत्रक याबाबतच्या हिशेब पद्धतीची माहिती आणि विविध आर्थिक प्रमाणके. (Financial Ratios)

1) प्रमुख हिशेबी धोरणे : Accounting Policies

- 1.1 मूळ किंमत किंवा खरेदी किंमत या तत्वावर हिशेबपत्रके तयार केली आहेत.
- 1.2 उत्पन्न व खर्च हे इतरत्र उल्लेख केलेल्या बाबींखेरीज सर्व बाबतीत येणे पद्धतीप्रमाणे हिशेबात घेतले आहेत.

2) कर्जे :

- 2.1 रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्ज खात्यांचे दर्जेदार खाते, मध्यम दर्जेदार खाते आणि संशयित व बुडीत कर्ज असे वर्गीकरण केले आहे.
- 2.2 रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार उत्पन्न क्षमता नसलेली कर्ज खाती व संशयित/बुडीत कर्ज खाती याबाबत तरतुदी केल्या आहेत तसेच दर्जेदार कर्जखात्यांबाबत 0.40% ते 2% प्रमाणे तरतूद केली आहे.
- 2.3 कर्जाच्या वर्गीकरणाकरिता 90 दिवसांपेक्षा जास्त काळ कर्ज थकित राहील्यास असे कर्ज 'उत्पन्न क्षमता नसलेले कर्ज' म्हणून बँकेने संशयित व बुडीत निर्धीमध्ये आवश्यक रकमेची तरतूद केली आहे.

3) गुंतवणूक :

- 3.1 रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्राथमिक सहकारी बँकांना लागू असणाऱ्या मार्गदर्शक तत्वानुसार गुंतवणुकीचे वर्गीकरण, मूल्यांकन आणि विक्रीवर मिळणाऱ्या नफ्याची हिशेबी नोंद विचारात घेतली आहे.
- 3.2 गुंतवणुकीच्या बाबत खरेदी किंमत दर्शनी किंमतीपेक्षा जास्त असेल तर अशी जादा रक्कम संबंधित गुंतवणुकीच्या उरलेल्या कालावधीच्या प्रमाणात हिशेबात खर्च टाकले आहे आणि त्यानुसार योग्य गुंतवणुकीच्या दर्शनी किंमती ताळेबंद पत्रकात दर्शवल्या आहेत.
- 3.3 गुंतवणूकीची वर्गवारी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियमानुसार केलेली असून ज्या गुंतवणूकीस बाजार किंमतीस अनुसरून घसरण किंवा झीज तरतूद करणे आवश्यक आहे. अशा गुंतवणूकी करिता बँकेने दि. 31.3.20 अखेर संचित निधी रु. 2,77,02,500=00 केलेला आहे. सदर निधी 31.3.20 अखेर येत असलेल्या घसरण किंवा झीज रकमे पेक्षा अधिक उपलब्ध आहे.
- 3.4 बँकेकडे दि. 31.3.20 अखेर गुंतवणूक अवमुल्यन निधी रु. 2,20,37,788/- एवढा उपलब्ध असून गुंतवणूक झीज निधी व्यतिरिक्त हा निधी उपलब्ध आहे.

4) स्थिर मालमत्ता व घसारा :

- अ) स्थिर मालमत्ता त्यांचा घसारा वजा जाता असणाऱ्या किंमतीला दर्शविल्या आहेत.
- ब) घसान्याची आकारणी ही आयकर कायदानुसार लागू केलेल्या घसारा दराप्रमाणे केलेली आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

5) उत्पन्न व खर्च दर्शविणेची पद्धत :

- 5.1 उत्पन्न :
 - अ) कर्जावरील व्याज हे सेवकांची गृह कर्जे व मुदत ठेवतारण कर्जे सोडून प्रत्यक्ष वसूल पद्धतीने हिशेबात घेतलेले आहे.
 - ब) स्थिर उत्पन्न असणाऱ्या गुंतवणुकीचे उत्पन्न येणे पद्धतीने हिशेबात घेतले आहे.
 - क) कमिशन व हुंडणावळ प्रत्यक्ष वसूल पद्धतीने हिशेबात घेतले आहे.



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

ड) लॉकर भाडे प्रत्यक्ष वसूल पध्दतीने हिशेबात घेतले आहे.

इ) इतर उत्पन्न वसूल पध्दतीने हिशेबात घेतले आहे.

5.2 कर्जदारांना द्यावयाचे व्याज, रिबेट, सेवक इन्सेटिव्ह याखेरीज सर्व खर्च हे देणे पध्दतीने हिशेबात घेतले आहेत.

6) सेवकांना निवृत्तीचे फायदे :

6.1 सेवक भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतनाचे हप्ते भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाकडे वेळचे वेळी पाठवले आहेत.

6.2 ग्रॅज्युईटी व ग्रुप इन्शुरन्स बाबत जीवन विमा महामंडळाकडे पॉलीसीचे हप्ते वेळचे वेळी भरले आहेत.

6.3 सेवकांच्या हक्काच्या रजेच्या पगाराच्या दि. 31 मार्च 2020 अखेर देय असलेल्या रकमेची तरतूद बँकेने केली आहे.

7) नफा :

रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अनुत्पादीत कर्जे व उत्पादीत कर्जे तसेच बांधकाम व्यावसायिकांना दिलेली कर्जे याबाबतच्या तरतुदी, गुंतवणूक किंमत, घसरण निधी तरतूद आणि इतर सर्वसाधारण व आवश्यक तरतुदी करून निव्वळ नफा काढला आहे.

8) व्यावसायिक प्रमाणके व इतर माहिती :

अ.क्र.	तपशील	31/3/2019	31/3/2020
1.	स्वभांडवल परिपूर्णता प्रमाण	18.68%	18.67%
2.	एन.पी.ए. कर्जाचे एकूण कर्जाशी प्रमाण	4.37%	6.90%
3.	निव्वळ एन.पी.ए. चे निव्वळ कर्जाशी प्रमाण	0.00%	1.87%
4.	व्याज उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण	13.16%	12.52%
5.	इतर उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण	0.38%	0.38%
6.	निधी उभारण्याच्या खर्चाचा दर	6.44%	6.43%
7.	मालमत्तेवरील मिळालेल्या उत्पन्नाचा दर	11.21%	10.83%
8.	व्यवसायातील दुरावा	4.62%	4.40%
9.	व्यवस्थापकीय खर्चाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण	3.06%	3.12%
10.	ढोबळ नफ्याचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण	1.95%	2.17%
11.	निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण (आयकर तरतुद पूर्व)	1.70%	1.64%
12.	प्राथमिक व्याजदर (PLR)	10.00%	10.00%
13.	प्रति सेवक व्यवसाय	₹ 3.41 (कोटी)	₹ 3.70 (कोटी)
14.	प्रति कर्मचारी नफा	₹ 2.78 (लाख)	₹ 2.89 (लाख)

As on 31/03/2020 (Detail of Depreciation) घसरण तपशील :

Item Head	Percentage	Before Depreciation	Addition	Deletion/sale	Depreciation	Closing Balance
Land	0%	5,20,70,000.00	0.00	0.00	0.00	5,20,70,000.00
Building	10%	35,63,033.00	0.00	0.00	3,56,305.00	32,06,728.00
ATM Shop	10%	7,25,925.00	0.00	0.00	74,416.00	6,51,509.00
Computer Software	33.33%	6,29,153.92	40,000.00	0.00	3,92,793.00	2,76,360.92
Computer Hardware	33.33%	25,16,570.60	16,45,426.80	5,13,623.20	21,33,715.00	15,14,659.20
Networking	33.33%	1,99,419.87	10,25,460.16	10,500.00	4,92,675.53	7,21,704.50
Furniture & deadstock	10%	2,22,64,507.87	2,18,180.57	1,07,721.57	22,49,302.00	2,01,25,664.87
Office Equipment	15%	70,34,783.14	7,27,476.86	1,69,531.24	10,98,111.00	64,94,617.76
Vehicle	15%	18,87,452.00	0.00	0.00	2,83,119.00	16,04,333.00
Generator	15%	89,613.00	0.00	0.00	13,442.00	76,171.00
Total		9,09,80,458.40	36,56,544.39	8,01,376.01	70,93,878.53	8,67,41,748.25



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

दि. 31/3/2020 चे

31/3/2019	भांडवल व देणी Capital & Liabilities	31/3/2020
20,00,00,000.00	1) भाग भांडवल Share Capital अधिकृत भाग भांडवल Authorised Share Capital (प्रत्येकी 25 चे 1,00,00,000 भाग) 1,00,00,000 shares of 25/- each	25,00,00,000.00
17,65,42,625.00	वसुल भाग भांडवल Paid up Share Capital (प्रत्येकी रु. 25 चे 71,59,711 भाग) 71,59,711 shares of 25/- each	17,89,92,775.00
60,76,35,658.23	2) गंगाजळी व इतर निधी Reserve and other Reserve Funds	67,77,98,802.23
22,36,41,198.82	A) गंगाजळी Statutory Reserve Fund	23,82,41,198.82
5,47,62,821.08	B) इमारत निधी Building Fund	6,48,42,821.08
1,07,62,133.56	C) लाभांश समकरण निधी Dividend Equilisation Fund	1,12,62,133.56
12,78,35,404.13	D) संशयित बुडीत कर्ज निधी Bad and Doubtful Debt Reserve	15,00,35,404.13
10,689.98	E) विकास निधी Development Funds	10,689.98
5,25,360.27	F) धर्मदाय निधी Charity Funds	5,25,360.27
7,74,801.27	G) शाखा विकास निधी Branch Development Funds	15,74,801.27
2,42,116.12	H) आपदग्रस्त सहाय्य निधी Contingency Fund	2,42,116.12
1,84,05,450.00	I) जनरल रिझर्व (गंगाजळी व्यतिरिक्त) General Reserve (Other than Gangajali)	1,91,05,450.00
10,97,151.00	J) सभासद कल्याण निधी Member Welfare Fund	11,91,751.00
1,20,37,788.00	K) गुंतवणूक अवमुल्यन निधी Investment Fluctuation Fund	2,20,37,788.00
2,77,02,500.00	L) गुंतवणूक घसारा निधी Investment Depreciation Reserve	2,77,02,500.00
3,91,50,053.00	M) नियमित कर्जावरील तरतूद Provision against Standard Assets	3,96,50,053.00
3,92,46,503.00	N) कॉम्प्युटरायझेशन फंड Computerization Fund	4,08,46,503.00
3,12,51,741.00	O) जादा राखीव निधी Additional Reserve Fund	3,73,40,285.00
95,80,000.00	P) संचालक व सेवक प्रशिक्षण निधी Director & Staff Training Fund	95,80,000.00
94,09,947.00	Q) विशेष राखीव निधी आयकर कायदानुसार Special Reserve Fund (as per IT Law)	94,09,947.00
78,41,78,283.23	पुढील पानावर	85,67,91,577.23



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

ताळेबंद पत्रक Balance Sheet

31/3/2019	जिंदगी व येणी Assets & Receivable		31/3/2020
3,61,17,487.63	1) रोख व बँकेतील शिल्लक Cash and Bank Balance		3,20,62,855.20
3,09,38,687.63	A) रोख शिल्लक Cash In Hand	2,40,60,255.20	
51,78,800.00	B) ए. टी. एम शिल्लक ATM Cash Balance	80,02,600.00	
23,45,11,756.88	2) इतर बँकातील चालू ठेवी (C/A Bal. with Other Bank)		33,37,69,281.55
4,45,68,333.83	1. Current Balance with PDCC	7,73,07,386.48	
5,49,74,433.92	2. Current Balance with MSC Bank	11,04,30,856.03	
7,52,41,973.76	3. Current Balance with National Bank	5,76,67,374.85	
5,92,98,367.37	4. Current Balance with Commercial Bank	8,72,24,892.67	
4,28,648.00	5. Current Balance with Scheduled Co-Op. Bank	11,38,771.52	
0.00	3) मागणी अथवा अल्प सूचनेवरून मिळणाऱ्या ठेवी Money at Call and Short Notice		0.00
0.00	4) भाग भांडवलाची शासनाची गुंतवणूक Investment in Govt. Shares Capital		0.00
15,000.00	5) सहकारी संस्थांचे भाग		15,000.00
5,000.00	1) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई. MSC Bank Ltd., Mumbai.	5,000.00	
10,000.00	2) पुणे जिल्हा म.सह.बँक लि. PDCC Bank Ltd.	10,000.00	
1,86,25,78,944.07	6) गुंतवणूक व मुदत ठेवी (परिशिष्ट पान नं. ५) Investment & Fixed Deposits		2,02,32,23,627.63
1,60,37,33,278.07	अ) गुंतवणूक Investments	1,51,32,95,731.63	
1,51,79,15,001.00	A) सरकारी रोखे Investment In Government Securities	1,43,70,83,866.00	
7,50,00,000.00	B) बॉन्डसमधील गुंतवणूक Investment in Bonds	6,50,00,000.00	
1,08,18,277.07	C) मॅच्युअल फंड गुंतवणूक Investment in Mutual Funds	1,12,11,865.63	
25,88,45,666.00	ब) अन्य बँकेतील मुदत ठेवी Fixed Deposits	50,99,27,896.00	
9,76,78,568.00	A) पुणे जिल्हा म.सह.बँक लि. मुदत ठेव Fix Deposit with PDCC Bank Ltd.	11,67,63,454.00	
0.00	B) महाराष्ट्र राज्य सह. बँक लि; मुंबई FD with MSC Bank	5,00,00,000.00	
4,86,61,435.00	C) राष्ट्रीयकृत बँकांतील मुदत ठेव Fix Deposit With Nationalised Bank	8,00,00,000.00	
6,00,00,000.00	D) शेड्यूल बँकांतील मुदत ठेव Fix Deposit With Scheduled Banks	16,70,00,000.00	
5,25,05,663.00	E) कमर्शियल बँकांतील मुदत ठेव Fix Deposit With Commercial Banks	9,61,64,442.00	
2,13,32,23,188.58	पुढील पानावर		2,38,90,70,764.38



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

दि. 31/3/2020 चे

31/3/2019	भांडवल व देणी Capital & Liabilities	31/3/2020
78,41,78,283.23	मागील पानावरून	85,67,91,577.23
12,00,000.00	R) संचालक मंडळ निवडणूक निधी Board of Director Election Fund	17,00,000.00
0.00	S) सायबर सुरक्षा निधी Cyber Security Fund	25,00,000.00
4,27,70,46,090.37	3) ठेवी व अन्य खाती Deposits & Other Accounts	4,60,27,72,440.69
2,78,64,80,116.28	A) मुदत ठेव Term Deposits	3,06,24,14,801.70
2,38,33,37,348.28	1) व्यक्तिगत ठेव Personal Deposits	2,56,08,31,091.70
40,31,42,768.00	2) सहकारी संस्था Co-operative Soc. Deposits	50,15,83,710.00
1,26,10,87,592.89	B) बचत खाते Saving Deposits	1,31,24,39,465.81
1,24,82,29,350.67	1) व्यक्तिगत ठेव Personal Deposits	1,29,86,84,501.82
1,28,58,242.22	2) सहकारी संस्था Co-operative Socy. Deposits	1,37,54,963.99
22,94,78,381.20	C) चालू ठेव Current Deposits	22,79,18,173.18
22,24,93,838.96	1) व्यक्तिगत ठेव Personal Deposits	21,94,49,345.11
31,28,614.24	2) सहकारी संस्था Co-operative Socy. Deposits	62,10,093.51
38,55,928.00	3) मुदत संपलेल्या ठेवी Matured Deposits	22,58,734.56
0.00	4) बाहेरील कर्ज Borrowings	0.00
2,24,91,752.00	5) वसुलीस स्विकारलेली बिले (दुबेरजी) Bills Received for collections (As per Contra)	1,08,14,040.00
82,08,616.00	6) ठेवी वरील देणे व्याज Interest Payable on Deposits	1,10,19,847.00
7,31,35,779.02	7) येणे परंतु वसुल न झालेले व्याज तरतूद Overdue Interest Reserve	8,84,38,173.72
20,14,13,305.98	8) इतर देणे Others Payable	21,78,80,207.74
1,30,79,488.83	1) बिल्स पेअेबल Bills Payable	24,11,131.85
1,80,315.00	2) डिव्हिडेंड देणे Dividend Payable	2,28,415.00
1,10,80,901.50	3) विविध तरतुदी खाते Other Provisions	73,51,012.00
5,20,167.10	4) लॉकर भाडे अॅडव्हान्स Locker Rent Advance	4,88,347.20
9,63,334.00	5) ऑडिट फी देणे Audit Fee Payable	10,19,928.00
98,478.40	6) शेअर्स अनामत Shares Suspense	37,325.00
5,36,64,73,826.60	पुढील पानावर	5,78,77,16,286.38



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

ताळेबंद पत्रक Balance Sheet

31/3/2019	जिंदगी व येणी Assets & Receivable		31/3/2020
2,13,32,23,188.58	मागील पानावरून		2,38,90,70,764.38
2,88,34,13,363.98	7) कर्जे Loans & Advances		2,97,73,89,395.08
33,19,17,497.73	A) अल्प मुदतकर्जे Short Term Loans	33,74,18,856.27	
0.00	रोखे अथवा तत्सम तारणावर Govt. Securities & Other Similar	0.00	
33,14,54,757.73	तारण कर्ज Secured Loan	33,74,18,856.27	
4,62,740.00	विनातारण जामिनकी Unsecured Loans	0.00	
1,04,49,159.24	यापैकी थकबाकी of which Overdues	1,29,65,486.54	
71,14,393.10	पैकी संशयित व बुडित of which Doubtful Debts	73,13,675.70	
13,88,464.48	बुडीत कर्जे Loss Loan	13,89,142.48	
61,17,34,147.31	B) मध्यम मुदत कर्जे Medium Term Loans	56,05,44,434.79	
0.00	रोखे अथवा तत्सम तारणावर Govt. Securities & Other similar	0.00	
56,81,94,357.22	तारण कर्ज Secured Loan	51,61,99,732.66	
4,35,39,790.09	विनातारण जामिनकी Unsecured Loans	4,43,44,702.13	
5,24,80,928.90	यापैकी थकबाकी of which Overdues	6,80,49,416.42	
4,68,25,266.48	पैकी संशयित व बुडीत of which Doubtful Debts	5,24,94,848.10	
12,44,265.55	बुडीत कर्जे Loss Loan	12,64,449.55	
1,93,97,61,718.94	C) दिर्घ मुदत कर्जे Long Term Loans	2,07,94,26,104.02	
0.00	रोखे अथवा तत्सम तारणावर Govt. Securities & Other similar	0.00	
1,66,58,33,688.34	तारण कर्ज Secured Loan	1,81,57,46,549.62	
0.00	अन्य तारण Other Securities	0.00	
27,39,28,030.60	विनातारण जामिनकी Unsecured	26,36,79,554.40	
5,71,32,495.41	यापैकी थकबाकी of which Overdues	7,63,01,463.44	
2,46,47,552.35	पैकी संशयित बुडीत of which Doubtful Debts	3,71,41,067.39	
1,08,312.00	बुडीत कर्ज Loss Loan	1,10,132.00	
13,06,29,449.43	8) व्याज येणे Interest Receivable		14,09,23,771.90
8,40,26,730.10	A) कर्जावरील व्याज Interest on Loans & Advances	9,93,65,420.80	
4,66,02,719.33	B) सरकारी रोखे व इतर बँकातील गुंतवणुकीवरील व्याज Int. On Govt. Securities & Deposits in Other Banks	4,15,58,351.10	
5,14,72,66,001.99	पुढील पानावर		5,50,73,83,931.36



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

दि. 31/3/2020 चे

31/3/2019	भांडवल व देणी Capital & Liabilities	31/3/2020
5,36,64,73,826.60	मागील पानावरून	5,78,77,16,286.38
32,67,191.00	7) अन्य देणी Other Payable	22,16,267.84
15,03,00,000.00	8) आयकर तरतूद 11-12 ते 19-20 I. T. Provision	18,53,00,000.00
2,08,950.00	9) आयकर देणे Income Tax Payable	2,17,500.00
13,89,514.00	10) भविष्य निर्वाह निधी Provident Fund	14,96,684.00
1,76,14,074.00	11) सेवक शिल्लक रजा पगार तरतूद Leave encashments provision	1,44,43,353.00
3,40,274.00	12) अनामत खाते Suspense	54,591.00
4,700.00	13) नाममात्र सभासद फी Nominal Member Fee	2,600.00
29,672.48	14) बँक गॅरंटी कमिशन पेअेबल Bank Guarantee Commission Payable	30,748.14
8,100.00	15) प्रवेश फी अनामत Entrance Fee Suspense	2,700.00
11,61,237.00	16) टी. डी. एस. पेअेबल T. D. S. Payable	8,99,736.50
40,875.00	17) व्यवसायकर देणे Professional Tax Payable	39,875.00
20,000.00	18) Creditors Retention	10,000.00
29,075.00	19) Contractor Security Deposit Payable	0.00
(5.00)	20) Deaf Amount Remittance	57,827.36
0.00	21) PMBY Jeevan Jyoti	289.00
0.00	22) Auction Suspense A/c	15,000.00
6,90,937.50	23) GST Payable	7,66,909.70
149.72	24) Electronic GST Payable	(883.17)
19,076.40	25) Reverse Charge Mechanism GST Payable	7,500.60
3,66,800.05	26) आदिकेचा खर्च Cost of Process	7,83,349.72
5,84,27,973.16	10) नफा तोटा खाते (Profit and Loss Account)	5,92,86,909.72
5,12,80,459.46	मागील ताळेबंदाप्रमाणे नफा Profit for last year	5,84,27,973.16
5,11,28,139.00	वजा नफा वाटणी less(-) Profit Distribution	5,84,25,851.00
1,52,320.46	शिल्लक नफा Balance of profit	2,122.16
5,82,75,652.70	अधिक चालू वर्षाचा नफा Add (+) Current year Profit	5,92,84,787.56
5,42,49,01,799.76	एकूण	5,84,70,03,196.10

1,18,89,002.89	Disclosure in Notes to Accounts	1,13,38,263.94
67,55,829.00	1) Bank Guarantees Payable as per contras	50,87,035.00
51,33,173.89	2) Deposit Education & Awareness fund	62,51,228.94

जगताप अँड जगताप एलएलपी
चार्टर्ड अकौंटंट्स सनदी लेखा परिक्षक
एफ. आर. एन. डब्ल्यू १००१३७
ऑडिट पॅनेल नं. १०१४९१०

तपासले, सोबतच्या शेन्यास अनुसरून बरोबर आहे.

❖ संचालक मंडळ ❖

प्रदिप एन. जगताप
मॅबर नं. १४७८७४
पार्टनर
UDIN20147874AAAAAV3868

सुरेश कुशाबा घुले
सुभाष काशिनाथ काळभोर
राजेश रामचंद्र कवडे

चंद्रकांत नारायणराव कवडे
डॉ. श्री. सिद्धाम केरप्पा राऊत
सौ. रोहिणी संदिप तुपे

बबन गुलाबराव मगर
सुभाष नरसिंग काळभोर
शंकर लक्ष्मण बडदे, तज्ञ संचालक



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

ताळेबंद पत्रक Balance Sheet

31/3/2019	जिंदगी व येणी Assets & Receivable		31/3/2020
5,14,72,66,001.99	मागील पानावरून		5,50,73,83,931.36
2,24,91,752.00	9) वसुलीस पाठविलेली बिले (दुबेरजी) Bills sent for Collection as per Contra		1,08,14,040.00
5,63,58,958.00	10) जागा व इमारत (घसारा वजा जाता) Land, Building & Premises (Less Depreciation)		5,59,30,061.00
3,46,21,500.40	11) डेडस्टॉक, फर्निचर, फिक्चर्स, फिटिंग्ज, लायब्ररी, वाहन, कॉम्प्युटर, एअर कंडीशन, जनरेटर व इतर (घसारा वजा जाता) Dead Stock Furniture, Fixture, Fittings, Library, Vehicle, Computer, Air Condition, Generator & Other Assets (Less Depreciation)		3,08,11,687.25
16,40,18,464.77	12) इतर येणे Other Receivable		21,40,78,514.31
3,99,967.00	A) टेलिफोन, लाईट डिपॉझिट Tele., Elect. Deposits	3,99,967.00	
9,15,298.58	B) इन्कम टॅक्स टीडीएस येणे Income Tax TDS Rec.	10,02,286.51	
16,15,26,287.00	C) आगाऊ आयकर २००८ ते २०२० Advance Income Tax 2008 to 2020	21,30,07,749.00	
47,473.00	D) पॅन कार्ड स्टॅम्प फी येणे Pan card Stamp Recei.	47,473.00	
19,08,276.95	E) इतर येणे Other Receivable	24,89,329.44	
21,845.00	F) आगाऊ खर्च Prepaid Exepenses	21,845.00	
3,59,198.00	G) आगाऊ टेलिफोन बिल Prepaid Tel. Bill	3,59,198.00	
(8,74,361.53)	H) एन.एफ.एस.व्यवहार NFS Transaction GL	(16,94,343.32)	
(12,97,160.75)	I) आय.एम.पी.एस.व्यवहार IMPS Transaction GL	(21,63,377.48)	
9,83,975.52	J) जी.एस.टी. येणे GST Receivable	5,93,735.16	
4,275.00	K) सेरसाई चार्जेस येणे CERSAI Charges Receivable	4,275.00	
23,391.00	L) Reverse Charge Machanism GST Recievable	10,377.00	
1,45,122.60	13) आंतरशाखा व्यवहार खाते Interbranch Transaction Account		2,79,84,962.18
5,42,49,01,799.76	एकूण		5,84,70,03,196.10

Previous Year Dec. 2018	Contingency Liabilities Under Section 12 as per Calender Year	Current Year Dec. 2019
6,81,826.31	Opening balance of amount transferred to DEAF	46,11,923.71
39,30,097.40	Add amount transfer to DEAF during the year	15,20,521.84
0.00	Less amount reimbursed by DEAF towards claims	0.00
46,11,923.71	Closing balance of amounts transferred to DEAF	61,32,445.55

चारुचंद्र रामचंद्र सोहोनी
मुख्य कार्यकारी अधिकारी

आबा उर्फ हनुमंत नारायण कापरे उपाध्यक्ष

अनिल रतनशेठ तुपे अध्यक्ष

❖ संचालक मंडळ ❖

रमेश आण्णासाहेब घुले
सौ. वंदना राजकुमार काळभोर
योगेश पांडुरंग भगत, तज्ञ संचालक

प्रविण सादबा तुपे
संजय उर्फ बाळासो कल्याणराव गुजर
भाऊ ज्ञानोबा तुपे, कार्यलक्षी संचालक

दिनकर सहादू हरपळे
बाळासो बापूराव कोळपे
शंकर बाळकृष्ण घुले, कार्यलक्षी संचालक
संजय शेवकर सहा. महाव्यवस्थापक



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

दि. 31/03/2020 चे

31/3/2019	खर्च Expenditure		31/3/2020
45,79,31,401.96	1) ठेवी वरील व्याज Interest Paid on Deposits		47,10,11,380.35
27,52,97,418.50	A) ठेवी वरील व्याज Interest Paid on Deposits	28,62,57,303.32	
18,26,33,983.46	B) कर्जावरील व्याज (शाखांतर्गत) Int. Paid on Internal Branch	18,47,54,077.03	
10,62,49,461.58	2) सेवक पगार भत्ते भविष्य निधी Salaries Allowances & Provident Fund		12,15,54,824.48
8,68,57,963.00	A) सेवक पगार Salaries & Allowances	9,17,49,355.00	
80,75,286.00	B) भविष्य निर्वाह निधी Provident Fund	91,75,315.00	
55,00,000.00	C) ग्रुप ग्रॅच्युइटी Group Gratuity	1,50,01,336.00	
58,16,212.58	D) दैनंदिन ठेव प्रतिनिधी कमिशन Collection Agent Commission	56,28,818.48	
2,02,570.00	3) संचालक मंडळ फी व भत्ते Director Meeting Fee & Allowances		2,29,830.00
2,78,23,840.01	4) भाडे, कर, वीज, विमा Rent, Rates, Taxes, Electricity Insurance		2,86,20,483.40
6,28,160.00	5) वकील फी व कोर्ट खर्च Legal Adviser Fee & Court Exps.		8,76,292.12
26,39,220.62	6) टपाल, तार, दूरध्वनी Postage, Telegram, Telephone		23,90,168.34
12,92,751.72	7) ऑडिट फी Audit Fee		13,53,921.76
89,00,211.13	8) घसारा Depreciation		70,93,878.53
16,96,803.50	9) स्टेशनरी, छपाई, जाहिरात Stationary, Printing		21,73,769.74
11,35,694.74	A) स्टेशनरी Stationary, Printing Exp.	15,20,148.68	
5,61,108.76	B) जाहिरात खर्च Advertisement Exp.	6,53,621.06	
59,99,365.30	10) देखभाल व दुरुस्ती इ. Maintenance & Repairing etc.		58,32,664.79
0.00	11) मालमत्ता विक्री तोटा Loss on Sale of Assets		0.00
0.00	12) सरकारी रोखे विक्रीतील तोटा Loss on Sale of Govt. Security		0.00
55,824.00	13) संचालक मंडळ सभा खर्च Board Meetings Expenses		42,126.00
61,34,19,609.82	पुढील पानांवर		64,11,79,339.51



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

नफा-तोटा पत्रक Profit & Loss Account

31/3/2019	उत्पन्न Income		31/3/2020
70,15,67,463.66	1) कर्ज व गुंतवणूकीवरील व्याज Interest on Loan & Investment		71,98,71,180.79
37,63,18,460.90	A) कर्जावरील व्याज Interest Received on Loan & Advances	39,17,42,258.30	
14,26,15,019.30	B) गुंतवणूकीवरील व्याज Interest Received on Investment	14,33,74,845.46	
18,26,33,983.46	C) कर्जावरील व्याज (शाखांतगत) Int. Received on Internal Branch	18,47,54,077.03	
13,45,954.75	2) कमिशन व हंडणावळ Commission & Exchange		14,61,203.86
2,12,185.76	3) डिव्हीडंड Dividend		4,50,159.07
1,87,52,860.98	4) इतर उत्पन्न Other Income		1,99,02,376.47
6,29,179.25	A) लॉकर भाडे Locker Rent	6,38,514.26	
1,81,23,681.73	B) इतर उत्पन्न Other Income	1,92,63,862.21	
32,32,782.00	5) मालमत्ता विक्रीतील नफा Profit on Sale of Assets		3,28,88,605.86
1,24,782.00	A) Profit on Sale of Property	53,355.86	
31,08,000.00	B) Profit on Sale of Govt. Sec.	3,28,35,250.00	
0.00	C) Profit on Sale of Bonds	0.00	
0.00	D) Profit on Long Term Investment Gain	0.00	
72,51,11,247.15	पुढील पानांवर		77,45,73,526.05



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

दि. 31/03/2020 चे

31/3/2019	खर्च Expenditure		31/3/2020
61,34,19,609.82	मागील पानावरून		64,11,79,339.51
76,55,984.63	14) इतर खर्च (Other Expenses)		89,09,398.98
66,12,430.23	A) इतर खर्च – Other Expenses	81,95,091.48	
10,43,554.40	B) कर्जावरील रिबेट – Rebate on Loan	7,14,307.50	
0.00	15) शिक्षण निधी Education Fund		0.00
4,57,60,000.00	16) निधी तरतूद Provision		6,52,00,000.00
5,00,000.00	A) नियमित कर्जावरील तरतूद Interest Provision for Standard Assets	5,00,000.00	
0.00	B) गुंतवणूक अवमूल्यन Investment Fluctuation Fund	75,00,000.00	
1,22,00,000.00	C) बुडित व संशयित कर्ज राखीव निधी Provision for Doubtful Debts (NPA)	2,22,00,000.00	
5,60,000.00	D) विशेष राखीव निधी (आयकर कायद्यानुसार) Special Reserve Fund (IT Act)	0.00	
3,25,00,000.00	E) आयकर तरतूद आ. वर्ष १९-२० Income Tax Provision Year 19-20	3,50,00,000.00	
5,82,75,652.70	17) निव्वळ नफा (ताळेबंदाकडे वर्ग) Net Profit transfer to Balance Sheet		5,92,84,787.56
72,51,11,247.15	एकूण		77,45,73,526.05

तपासले, सोबतच्या शेन्यास अनुसरून बरोबर आहे.

जगताप अँड जगताप एलएलपी
चार्टर्ड अकौंटंट्स सनदी लेखा परिक्षक
एफ. आर. एन. डब्ल्यू १००१३७
ऑडिट पॅनेल नं. १०१४९१०



Pradip

प्रदिप एन. जगताप
मॅम्बर नं. १४७८७४
पार्टनर

सुरेश कुशाबा घुले
सुभाष काशिनाथ काळभोर
राजेश रामचंद्र कवडे

❖ संचालक मंडळ ❖

चंद्रकांत नारायणराव कवडे
डॉ. श्री. सिद्धाम केरप्पा राऊत
सौ. रोहिणी संदिप तुपे

बबन गुलाबराव मगर
सुभाष नरसिंग काळभोर
शंकर लक्ष्मण बडदे, तज्ञ संचालक

UDIN20147874AAAAAV3868



साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे.

43 वा
वार्षिक अहवाल
2019-20

तुलनात्मक कृती आराखडा (Long Term Perspective Plan)

(रु. कोटीत)

अ.क्र.	तपशिल	31/03/2020	31/03/2021	31/03/2022	31/03/2023
1.	वसुल भाग भांडवल	17.90	18.25	18.60	19.00
2.	राखीव व इतर निधी	67.78	72.00	76.00	80.00
3.	ठेवी	460.28	518.00	580.00	650.00
4.	निव्वळ नफा	5.93	6.10	6.25	6.50
5.	गुंतवणूक	202.32	245.00	260.00	280.00
6.	कर्ज व्यवहार	297.74	336.00	375.00	420.00
7.	खेळते भांडवल	574.77	650.00	725.00	815.00
8.	बँकेचा व्यवसाय	758.01	854.00	955.00	1070.00
9.	एकूण उत्पन्न	77.46	79.70	81.00	84.00
10.	भागधारक	19396	19600	19800	20000
11.	ठेवीदार	119432	130000	140000	150000
12.	कर्जदार	4362	4500	4800	5100
13.	सेवक	205	205	205	205
14.	शाखा कार्यालये	1+28	1+28	1+28	1+28
15.	ए.टी.एम. केंद्र	9	11	15	18
16.	ग्रॉस एन.पी.ए.	20.55	16.00	16.50	17.00
17.	नेट एन.पी.ए.%	1.87%	0%	0%	0%
18.	क्रेडीट/डिपॉझिट रेशो	64.68	65.00	65.00	65.00
19.	सेवक उत्पादकता	0.03	0.03	0.03	0.03
20.	प्रति सेवक व्यवसाय	3.70	4.17	4.66	5.22
21.	प्रति भाग उत्पन्न	8.14	8.36	8.40	8.55
22.	लाभांश	१०% सूचित	१०% अपेक्षित	१०% अपेक्षित	१०% अपेक्षित
23.	लेखा परिक्षण वर्ग	‘अ’	‘अ’ अपेक्षित	‘अ’ अपेक्षित	‘अ’ अपेक्षित
24.	आपत्कलीन संगणक तरतुद D.R.C.	नाशिक	नाशिक	नाशिक	नाशिक



सन 2019-20 या वर्षासाठी केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेले खर्च व
सन 2020-21 चे अंदाजपत्रक (रुपये)

खर्च	2019-2020 चा अंदाज	2019-2020 चा प्रत्यक्ष खर्च	2019-2020 चा अंदाजापेक्षा जादा (+) अथवा कमी (-)	2020-2021 चा अंदाज
1. ठेवीवरील व्याज/बाहेरील कर्जावरील व्याज	48,00,00,000.00	47,10,21,761.35	-89,78,238.65	50,00,00,000.00
2. सेवक पगार भत्ते इ.	11,20,00,000.00	11,59,26,006.00	39,26,006.00	12,50,00,000.00
3. कलेक्शन एजंट कमिशन	65,00,000.00	56,28,818.48	-8,71,181.52	40,00,000.00
4. संचालक मंडळ फी भत्ते	3,00,000.00	2,29,830.00	-70,170.00	3,00,000.00
5. भाडे कर वीज विमा	3,00,00,000.00	2,86,20,483.40	-13,79,516.60	3,00,00,000.00
6. वकील फी कोर्ट खर्च	10,00,000.00	8,76,292.12	-1,23,707.88	10,00,000.00
7. टपाल, तार, टेलिफोन	30,00,000.00	23,90,168.34	-6,09,831.66	25,00,000.00
8. ऑडीट फी	15,00,000.00	13,53,921.76	-1,46,078.24	15,50,000.00
9. घसारा व फर्निचर दुरुस्ती	1,60,00,000.00	1,29,26,543.32	-30,73,456.68	1,30,00,000.00
10. स्टेशनरी व छपाई	15,00,000.00	15,20,148.68	20,148.68	16,00,000.00
11. जाहीरात खर्च	10,00,000.00	6,53,621.06	-3,46,378.94	7,00,000.00
12. संगणकीकरण खर्च	5,00,000.00	0.00	-5,00,000.00	5,00,000.00
13. इतर खर्च	1,00,00,000.00	89,09,398.98	-10,90,601.02	90,00,000.00
14. शिक्षण निधी खर्च	0.00	0.00	0.00	0.00
15. संचालक मंडळ सभा खर्च	1,00,000.00	42,126.00	-57,874.00	1,00,000.00
16. निधी व आयकर तरतूद	4,00,00,000.00	6,47,00,000.00	2,47,00,000.00	4,60,00,000.00
17. नियमित कर्जावरील तरतूद	10,00,000.00	5,00,000.00	-5,00,000.00	5,00,000.00
18. मालमत्ता विक्री तोटा	0.00	0.00	0.00	0.00
19. सरकारी रोखे विक्री तोटा	0.00	0.00	0.00	0.00
20. निव्वळ नफा	6,03,50,000.00	5,92,84,787.56	-10,65,212.44	6,12,50,000.00
एकूण	76,47,50,000.00	77,45,83,907.05	98,33,907.05	79,70,00,000.00

उत्पन्न	2019-2020 चा अंदाज	2019-2020 चा प्रत्यक्ष उत्पन्न	2019-2020 चा अंदाजापेक्षा जादा (+) अथवा कमी (-)	2020-2021 चा अंदाज
1. कर्ज व गुंतवणूकीवरील व्याज	72,50,00,000.00	71,98,81,561.79	-51,18,438.21	75,00,00,000.00
2. कमिशन	15,00,000.00	14,61,203.86	-38,796.14	15,00,000.00
3. डिव्हीडंड	2,50,000.00	4,50,159.07	2,00,159.07	5,00,000.00
4. इतर उत्पन्न	1,80,00,000.00	1,99,02,376.47	19,02,376.47	2,00,00,000.00
5. सरकारी रोखे (गुंतवणूक) विक्री नफा	2,00,00,000.00	3,28,88,605.86	1,28,88,605.86	2,50,00,000.00
6. मालमत्ता विक्रीतील नफा	0.00	0.00	0.00	0.00
7. तरतुदी निरस्त	0.00	0.00	0.00	0.00
एकूण	76,47,50,000.00	77,45,83,907.05	98,33,907.05	79,70,00,000.00